

भूसंपादन आस्थापना-पुणे विभाग
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाकरिता जमीन संपादन
करण्यासाठी निर्माण केलेल्या विशेष भूसंपादन
अधिकाऱ्यांच्या पथकास दि.०१.०३.२०२३ ते
३१.०८.२०२३ पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण-२०१८/प्र.क्र.७/(ii)/अ-३
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२
दिनांक- १० एप्रिल, २०२३.

- वाचा-** १) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.७/(ii)/अ-३, दिनांक ११.१०.२०२२.
२) शासन निर्णय वित्त विभाग क्र.पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दि.०८.०२.२०२३.
३) विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांचे क्र.विआपुणे/निवाडा/आस्था/मु.वाढ/१६/२०२३,
दि.१६.०२.२०२३ व क्र.भूसं/आरआर-१/कावि/८९/२०२३, दि. २४.०३.२०२३ ची पत्रे.

शासन निर्णय-

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासाठी लागणारी खाजगी जमीन भूसंपादन अधिनियमांतर्गत संपादन करण्यासाठी व त्याअनुषंगाने इतर भूसंपादनविषयक कामकाज हाताळण्यासाठी भूसंपादन अधिकाऱ्यांच्या/कर्मचाऱ्यांच्या पथकातील ११ अस्थायी पदांना शासनाच्या संदर्भाधीन क्रमांक १) येथील शासन निर्णयान्वये दि. २८.०२.२०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता खालील तक्त्यातील सदर ११ अस्थायी पदांना पुढील अटी/शर्तीवर दि. ०१.०३.२०२३ ते ३१.०८.२०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यास शासन मंजुरी देत आहे-

- १) उक्त पदे ६ महिन्यांपेक्षा अधिक काळ रिक्त नाहीत वा व्यपगत झालेली नाहीत.
२) अस्थायी पदांच्या आढाव्यामध्ये सदर पदांचा समावेश आहे.

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	पदनाम	पदांची संख्या
१	विशेष भूमी संपादन अधिकारी क्र.१ (द्रुतगती), पुणे	विशेष भूमी संपादन अधिकारी अव्वल कारकून मंडळ अधिकारी लिपिक-नि-टंकलेखक भूकरमापक शिपाई एकूण पदे	१ ३ १ २ १ ३ ११

२. सदर पदांच्या आस्थापनेवर व त्या पदांना देण्यात येणाऱ्या सोई-सुविधांवर होणारा खर्च प्रथमतः मागणी क्र.सी-१,२०२९, जमीन महसूल-००१, संचालन व प्रशासन (०१) भूमी संपादन आस्थापना (योजनेतर) (०१) (०१) आयुक्त, कोकण-०१, वेतन (२०२९ ००४६) व (०१) (०३) आयुक्त, पुणे-०१, वेतन (२०२९ ००८२) या लेखाशीर्षाखाली टाकून तो खर्च २०२३-२०२४ या वित्तीय वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा व प्रत्यक्ष खर्च वर्षाअखेरीस संबंधित संपादक विभागाकडे (महसूल व वन विभागाखेरीज) वर्ग करण्यात यावा.

३. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या क्र.पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दि.०८.०२.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय विभागांना देण्यात आलेल्या अधिकारांनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्र. २०२३०४१११७००१८७११९ असा आहे. सदर शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(केदारप्रताप पाटील)

कार्यासन अधिकारी, महसूल व वन विभाग

प्रति,

- १) प्रधान महालेखापाल-१/२, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- २) विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे
- ३) जिल्हाधिकारी, पुणे
- ४) जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे
- ५) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
- ६) वित्त विभाग (व्यय-९)/अर्थसंकल्प-६)
- ७) नियोजन विभाग
- ८) सार्वजनिक बांधकाम विभाग
- ९) जलसंपदा विभाग
- १०) अ-१, अ-२, अ-४, ब-१, ई-१, ई-३ कार्यासने, महसूल व वन विभाग
- ११) निवड नस्ती (अ-३).